

# राज्य सरकारची पालिकेकडे पाच हजार कोटींची थकबाकी

## शिक्षण अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा समावेश

मुंबई : मालमत्ता कर, पाणीपट्टी आदी विविध कर-शुल्क तसेच अनुदानापोटी राज्य सरकारने मुंबई महापालिकेचे तब्बल साडेपाच हजार कोटी रुपये थकवले असून त्यात शिक्षणापोटी अनुदान, पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या थकबाकीचा समावेश आहे.शिक्षणाच्या अनुदानापोटी तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांच्या थकबाकीचा त्यात समावेश आहे. मुंबई महापालिकेचा राज्यशकट हाती असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून पालिकेला थकीत रक्कम कधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरात कर आणि शुल्क वसुली झालेली नाही. त्यामुळे उत्पन्न घसरले आहे. त्याच वेळी करोनाविषयक कामांसाठी पालिकेला तब्बल दोन हजार कोटी रुपयांहून अधिकतर रक्कम खर्च करावी लागली आहे. हाती घेतलेले प्रकल्प, नागरी सोयी-



सुविधा, विविध विकासकामे यासाठी पालिकेला मोठय़ा निधीची गरज भासणार आहे. पालिकेने आता मालमत्ता कर, पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. ही थकीत रक्कम वसूल करुन तिजोरीत आलेली तूट भरुन काढण्याचा पालिकेचा मानस आहे.

राज्य सरकारची विविध कार्यालये, शासकीय निवासस्थानांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. तसेच या

मालमत्तांसाठी मालमत्ता कर भरणे सरकारला बंधनकारक आहे. मात्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा केलेली नाही. तसेच राज्य सरकारकडून पालिकेला साहाय्यक अनुदान दिले जाते. सरकारने पाणीपट्टी, मालमत्ता कर आणि अनुदानापोटी तब्बल पाच हजार २७४ कोटी १६ लाख रुपये थकविले आहेत. मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी

सुमारे एक हजार ६४५ कोटी रुपये, तर साहाय्यक अनुदानापोटी सुमारे तीन हजार ६२९ कोटी ८३ लाख रुपयांचा थकबाकीमध्ये समावेश आहे. थकबाकीची रक्कम मिळावी यासाठी पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु ही रक्कम अद्याप पालिकेला मिळालेली नाही. उलटपक्षी दरवर्षी थकीत रकमेत वाढ होत आहे.

## निधीची गरज...

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. तर मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे पालिकेला थकबाकीची रक्कम मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय पालिकेतील शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. करोनामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिकेला निधीची गरज आहे. ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री थकबाकीची रक्कम पालिकेला देण्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

## अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. या पर्यटनस्थळांना ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठया प्रमाणात चालना मिळेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालीन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी कारा आंग्रे यांची समाधी, १५० वर्षे जुनी ब्रिटिशकालीन वेधशाळा, श्रीकनकेश्वर, श्रीसिद्धेश्वर, श्रीमरेश्वर, श्रीबालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदिरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदिर,

हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी व उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत.मुरुड-जंजिरा शहराच्या वेशीवर श्री कोटेश्वरी ग्रामदेवतेचे, तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदिर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदिरे आहेत. मुरुड – जंजिरा हा ऐतिहासिक जलदुर्ग असून या जलदुर्गास देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात.

## युवराज हायजिन प्रॉडक्ट्स लिमिटेड

सीआयएन: एल७९९९एमएच१९९५पीएलसी२०२५३  
नोंदणी. कार्या: प्लॉट क्र. ए-६५०, १ ला मजला, टिटिसी इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, पवने व्हिलेज, महापे, नवी मुंबई – ४००७०५  
दूर: ०२२ २७७८ ५९९१ ई-मेल: yjhl@hic.in संकेतस्थळ: www.hic.in  
३१.१२.२०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांच्याकालावधीसाठीअलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा आराखडा

(र. लाखांमध्ये (इंग्रिस वगळता )

अनु. क्र.	तपशिल	संपलेल्या त्रैमासिकासाठी ३१.१२.२०२० (अलेखापरीक्षित)	संपलेल्या त्रैमासिकासाठी ३१.१२.२०१९ (अलेखापरीक्षित)	संपलेल्या नऊ महिन्यांसाठी ३१.१२.२०२० (अलेखापरीक्षित)	संपलेल्या नऊ महिन्यांसाठी ३१.१२.२०१९ (अलेखापरीक्षित)
१	कार्यामधून एकूण उत्पन्न	४७९.०८	३३७.५७	१,२०३.६१	१,०५५.०१
२	कालावधीसाठी कर, अपवादामतः आणि/ किंवा अतिविशिष्ट बाबींप्रति निव्वळ नफा/ (तोटा)	(१.१६)	(७२.९२)	१४.६८	(१५२.०१)
३	कालावधीसाठीकर पूर्वमत्त/ (तोटा) अपवादामतःआणि / किंवाअतिविशिष्ट बाबींपरचात	(१.१६)	(७२.९२)	१४.६८	(१५२.०१)
४	कर परचात कालावधीसाठी नफा/ (तोटा)अपवादामतः आणि/ किंवाअतिविशिष्ट बाबींपरचात	०.२४	(६८.७७)	२२.४०	(१३९.३७)
५	कालावधीसाठीएकूण एकत्रित उत्पन्न (कर परचात) आणि अन्य सर्वकाय उत्पन्न (कर परचात)	०.१९	(६८.७७)	२२.२४	(१३९.३७)
६	भरणा केलेले सग भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी चे)	७४१.५६	७४१.५६	७४१.५६	७४१.५६
७	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंद्याच्या अनुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळता राखीव)	-	-	-	-
८	प्रती समभाग उत्पन्न (र. १/- प्रत्येकी) (खंडीत आणि अखंडित कार्यामधून)	०.००	(०.०९)	०.०३	(०.१९)
	मूळ:	०.००	(०.०९)	०.०३	(०.१९)
	सौम्यीकृत:	०.००	(०.०९)	०.०३	(०.१९)

टिप:  
ए) सेबी (लिटिंग ऑब्लिगेशनअॅण्डडिस्क्लोझर रिक्वायरेट रेग्युलेशन)/नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावयाच्यात्रैमासिकासाठी वित्तीय निष्कर्षांचा उपरोक्त हा सविस्तर आराखडा आहे. तपशिलवार वित्तीय निष्कर्ष आणि सार आराखड्याचे लेखा परीक्षण सुमितीने निरीक्षण केले आहे २३ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्याद्वारे संमत करण्यात आले आहेत.पूर्ण आराखडा कंपनीच्याwww.hic.in आणि स्टॉक एक्सचेंज च्या म्हणजेचwww.bseindia.com व्हा संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.  
बी) सेबी (लिटिंग ऑब्लिगेशनअॅण्डडिस्क्लोझर रिक्वायरेट रेग्युलेशन)/नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुसार गरजेचे असलेले पुनर्मूल्यांकन सैवधानिक लेखा परीक्षकांनी केले आहे आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी तपशीलवार निकर्ष स्टॉक एक्सचेंज मध्ये सादर करण्यात आले आहेत. युवराज हायजिन प्रॉडक्ट्स लिमिटेड, कराता

सही:-

विशाल कम्पानी  
व्यवस्थापकीय संचालक  
डीआयएन: ०३३३५८१७

टिकाण: नवी मुंबई  
दिनांक:१३ फेब्रुवारी २०२१

## UNIVERSAL PRIME ALUMINIUM LIMITED

CIN: L28129MH1971PLC015207

Registered Office: 1<sup>st</sup> Floor, 771, Century Bhavan, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030,  
Phone: 022-24304198, Email: upalby@gmail.com

Extracts of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter and  
Nine months ended 31<sup>st</sup> December, 2020 (Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-12-2020 (Unaudited)	Nine months Ended 31-12-2020 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year on 31-12-2019 (Unaudited)
1	Total Income from operations (net)	0.00	0.00	0.00
2	Net profit/(loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(1.65)	(11.06)	(10.73)
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(1.65)	(11.06)	(10.73)
4	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(1.65)	(11.06)	(4.44)
5	Total Comprehensive Income for the period [ Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(1.65)	(11.06)	(4.44)
6	Equity Share Capital (Rs.)	79674430	79674430	79674430
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	0	0	0
8	Earnings Per Share ( of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)- i. Basic: ii Diluted:	(0.02) (0.02)	(0.14) (0.14)	(0.05) (0.05)

### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter and Nine months ended Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended on 31<sup>st</sup> December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Nine months ended Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company [www.universalprime.in](http://www.universalprime.in)
- Previous period figures have been regrouped / rearranged wherever necessary to make them comparable.
- The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 13<sup>th</sup> February, 2021 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- As per the requirements of AS-17 issued as per Companies (Accounting Standards) Rules, 2006, no disclosure is required as the Company is operating in single business segment.

For and on behalf of the Board of Directors of  
Universal Prime Aluminium Limited

G. C. Damani  
Chairman & Whole time Director

DIN No. : 00191101

Place : Mumbai

Dated: 13th February, 2021

## मुंबईतील महाविद्यालये तूर्त बंदचा

मुंबई : मुंबई शहर भागातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून सोमवारपासून राज्यातील महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबईतील महाविद्यालये बंदच राहणार आहेत.राज्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई पालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने राज्यातील इतर अनेक भागातील महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालये बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २२ फेब्रुवारीपूर्वी सूचना देण्यात येतील, असे पत्र मुंबईने विद्यपीठाला दिले आहे.

## ENBEE TRADE AND FINANCE LIMITED

CIN No: L50100MH1985PLC036945  
Regd. Office: B4 /C5, Gods Gift Chs Ltd. N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400013, Maharashtra  
Ph: 022-24965566, Fax 022-24965566  
Email Id:enbeetrade@gmail.com; Website: www.enbeetrade.com  
ANNEXURE-I  
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020  
[See Regulation 47(1), (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. In lacs)

Particulars	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Quarter ended 31.12.2019 Unaudited	Nine Months ended 31.12.2020 Unaudited	Year Ended 31.03.2020 Audited
Income from Operations	19.80	28.31	137.89	85.94
Total Income	19.86	28.37	138.06	86.26
Expenses	16.67	45.94	82.24	149.03
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	3.19	(17.57)	55.82	-62.77
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	2.39	(20.53)	41.77	-47.86
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.39	(20.53)	41.77	-47.86
Equity Share Capital	160.01	160.01	160.01	160.01
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	(0.15)	(1.28)	261	-2.99
2. Diluted:	(0.15)	(1.28)	261	-2.99

### Notes:-

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange viz., [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website viz., [www.enbeetrade.com](http://www.enbeetrade.com)
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For ENBEE TRADE AND FINANCE LIMITED

Sd/-

AMAR N. GALA

MANAGING DIRECTOR

DIN: 07138963

Date: February 13, 2021

Place: Mumbai

## विस्तार अमर लिमिटेड

नोंदणी. कार्या: प्लॉट क्र. ए ४, एपीएमसी – मॅक्कोवार्ड, सेक्टर १८, वाशी, नवी मुंबई – ४०००७८  
दूर: + ९१२२२७८८०८२० संकेतस्थळ: www.vistaramar.com  
सीआयएन क्र.: एल७७१२एमएच१९८३पीएलसी२०२०७७

३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा आराखडा

(रक्कम लाखांमध्ये)

अनु. क्र.	तपशिल	संपलेल्या त्रैमासिकासाठी	संपलेल्या नऊ महिन्यांसाठी	३१ मार्च २०२० रोजी संपलेले हिशोबाचे गत वर्ष
१	कार्यामधून एकूण उत्पन्न	३१ डिसे २० १,४३१.१०	३० सप्टे २० ११३३.९४	३१ डिसे १९ ७५६.७८
२	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादामतः आणि/ किंवा अतिविशिष्ट बाबींप्रति)	१२६.३५	५८.५२	२७.९२
३	कालावधीसाठी कर पूर्व नफा/ (तोटा) (अपवादामतः आणि/ किंवा अतिविशिष्ट बाबींपरचात)	१२६.३५	५८.५२	२७.९२
४	कर परचात कालावधीसाठी एकूण (तोटा) (अपवादामतः आणि/ किंवा अतिविशिष्ट बाबींपरचात)	१२६.३५	५८.५२	२७.९२
५	कालावधीसाठीएकूण सर्वकाय उत्पन्न/कालावधीसाठी एकत्रित नफा/ (तोटा) (कर परचात) आणि अन्य सर्वकाय उत्पन्न	१२६.३५	५८.५२	२७.९२
६	समभाग भांडवल	३२०.००	३२०.००	३२०.००
७	गत वर्षाच्या ताळेबंद्याच्या अनुसारराखीव वगळता पुनर्मूल्यांकित राखीव	एन ए	एन ए	एन ए
८	प्रती भाग उत्पन्न (रु.१०/- प्रत्येकीचे)	२.९४	१.३७	०.५९

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

राम बाबुलाल पंचवी

संचालक

डीआयएन: ००२६२००१

टिकाण: नवी मुंबई

दिनांक: १३ फेब २०२१



## SWAN ENERGY LIMITED

(Formerly, Swan Mills Limited)

Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294

Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

Phone:022-40587300; Fax:022-40587360; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in

Extract from the Statement of Unaudited Consolidated Financial Results For  
the Quarter Ended December 31, 2020 (₹ In lacs)

Particulars	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)
Total income from operations	9,860.70	21,653.77	10,001.61
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	129.05	(937.46)	(156.06)
Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	129.05	(937.46)	(156.06)
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	129.05	(937.46)	(156.06)
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	129.05	(937.46)	(156.06)
Equity Share Capital	2,442.57	2,442.57	2,442.57
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)	0.05	(0.38)	(0.06)
Basic : Diluted:			

### Notes:

- The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their meetings held on 12/02/2021.
- Key Standalone Financial Information:**

Particulars	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)
Total Income	8,908.29	18,852.70	8,764.37
Profit before tax	74.50	(423.88)	51.19
Net Profit after Tax	74.50	(423.88)	51.19

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of the Company [www.swan.co.in](http://www.swan.co.in)

For Swan Energy Limited

Sd/-

Nikhil V. Merchant

Managing Director

Place : Mumbai

Date: February 12, 2021

INLAND PRINTERS LIMITED					
Reg. Off: 800, Sangita Ellipse, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai-400057 Tel.: (022)-40482500 Email: inlandprinters@gmail.com CIN: L99999MH1978PLC020739 Website: www.inlandprinters.in					
EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2020					
S. No.	Particulars	Quarter ended	Nine months ended	Corresponding	Previous year ended
		31-12-2020	31-12-2020	3 months ended in	31-03-2020
		Unaudited	Unaudited	previous year 31-12-2019	Audited
1	Total income from Operation (net)	-	-	-	-
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional items and/or Extra ordinary items.	(1,13,596)	(6,32,919)	(4,11,442)	(13,35,938)
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	(1,13,596)	(6,32,919)	(4,11,442)	(13,35,938)
4	Total comprehensive income for the period	(1,13,596)	(6,32,919)	(4,11,442)	(13,35,938)
5	Equity Share Capital (face value)	1,52,96,100	1,52,96,100	1,52,96,100	1,52,96,100
6	Earnings Per Share * (not annualised)	2/-	2/-	2/-	2/-
7	Basic and Diluted	-0.02	-0.09	-0.06	-0.19
Notes :					
1. The above is an extract of the detailed format of quarterly standalone unaudited financial results for the quarter and Nine months ended 31st December, 2020 filed with the BSE Ltd under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirement) Regulations, 2015. The full format of standalone unaudited financial results for the quarter and Nine months ended 31st December, 2020 are available on the website of BSE, <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the company's website <a href="http://www.inlandprinters.in">www.inlandprinters.in</a>					
2. Paid up equity share capital includes Rs. 8,58,500/- being the amount originally paid up on forfeited shares.					
For Inland Printers Limited					
Sd/-					
Director					
Place : Mumbai					
Date: 13-02-2021					